

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ
वेतनश्रेणी (१५६००-३९१०० + ग्रेड पे ५४००)
या संवर्गात सरळ सेवेने भरावयाच्या पदांपैकी
बी.यु.एम.एस. अर्हताधारक वैद्यकीय
अधिकाऱ्यांकरीता पदे राखीव ठेवण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: मवैअ-१०१४/१०९/प्र.क्र.४३/१४/सेवा-३
गो.ते.रुग्णालय संकुल इमारत, १० वा मजला,
मंत्रालय, मुंबई ४०० ००१
तारीख: ४ सप्टेंबर, २०१४

संदर्भ -

शासन अधिसूचना क्रमांक: आरटीआर-१०९१/प्र.क्र.२२६/सेवा-३, दि.३०.१०.२०००.

प्रस्तावना -

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ (१५६००-३९१०० + ग्रेड पे ५४००) या संवर्गात एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरळ सेवेने नियुक्ती देण्याबाबत संदर्भाधीन शासन अधिसूचनेत तरतुद करण्यात आली आहे. याच धर्तीवर सदर संवर्गात बी.यु.एम.एस. अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांकरीता सरळसेवेने भरावयाची पदे राखीव ठेवण्याबाबत सातत्याने मागणी होत होती.

युनानी चिकित्सा पद्धती ही अॅलोपॅथी चिकित्सा पद्धतीपेक्षा पुर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्र मेडिकल प्रक्टिशनर्स ॲक्ट, १९६१ मधील अनुसूची-अ (१) व ड मध्ये समावेश असलेल्या अर्हताधारक व्यक्तींना त्यांच्या प्रशिक्षणाच्या मर्यादेपर्यंत आधुनिक औषधोपचार (अॅलोपॅथी) पद्धतीचा वापर करता येतो. युनानी वैद्यकीय पद्धती ही सुध्दा अनुसूची-ड मध्ये येत असल्यामुळे या पदवीधारकांना त्यांच्या प्रशिक्षणाच्या मर्यादेपर्यंत आधुनिक औषधोपचार पद्धतीचा वापर करता येईल. केंद्र सरकारने या चिकित्सा पद्धतीचा समावेश राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आयुष अंतर्गत केलेला आहे. या योजनेतर्गत सध्या राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये युनानी उपचार पद्धती सुरु करण्यात आली

असून, सन २०१३-१४ मध्ये एकुण ९,९१,७६७ इतक्या बाहय रुग्णांनी या उपचार पध्दतीचा लाभ घेतलेला आहे.

राज्यातील ज्या विभागात मुस्लीम समाज बहुसंख्येने आहे, अशा ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, गट-अ या संवर्गातील सरळ सेवेने भरावयाच्या पदांपैकी बी.यु.एम.एस. अर्हताधारकांसाठी काही पदे राखीव ठेवल्यास मुस्लीम बहुल भागातील रुग्णांना युनानीशास्त्र पध्दतीवरील उपचार पध्दतीचा निश्चितच उपयोग होईल असा शासनास ठाम विश्वास वाटतो. त्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ वेतनश्रेणी (१५६००-३९१०० + ग्रेड पे ५४००) या संवर्गात सरळ सेवेने भरावयाच्या पदांपैकी बी.यु.एम.एस. अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांकरीता पदे राखीव ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सबब शासन आता पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय-

१. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवाप्रवेश नियमातील नियम ५ नुसार शुध्द आयुर्वेद पात्रता धारक (बी.ए.एम.एस.) उमेदवारांकरीता केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य पथकातील २५% इतकी पदे आरक्षित आहेत.

२. राज्यात सध्या १८१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून त्यासाठी ३६३२ इतकी पदे वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गासाठी मंजूर आहेत. तथापि आदीवासी भागातील ३२० प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बी.ए.एम.एस. अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत नसल्याने ती वगळता (३६३२-३२०) उर्वरीत एकुण ३३१२ इतक्या पदांपैकी ७५% म्हणजेच ८२८ पदे बी.ए.एम.एस. अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी राखीव आहेत. त्यापैकी २५% पदोन्नतीची व ७५% सरळ सेवेची पदे आहेत. बी.यु.एम.एस. अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी नव्यानेच पदे राखून ठेवावयाची असल्याने फक्त सरळ सेवेचीच पदे राखून ठेवाण्यात येत आहेत. त्यामुळे वरील ८२८ पदांपैकी ७५% म्हणजेच ६२१ पदे सरळ सेवेसाठी उपलब्ध होत असून त्याच्या १०% म्हणजेच ६२ पदे बी.यु.एम.एस. अर्हताधारक उमेदवारांसाठी राखून ठेवण्यात येत आहेत.

३. बी.यु.एम.एस. अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी वरील प्रमाणे आरक्षित करण्यात आलेल्या ६२ पदांवर सोबतच्या प्रपत्र-अ मधील यादीप्रमाणे पदे निश्चीत करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच नियुक्ती करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०९०३१२४६३६७२१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ. ता. उईके)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. संचालक आरोग्य सेवा, मुंबई.
२. सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), मुंबई.
३. उपसंचालक आरोग्या सेवा (सर्व परिमंडळ)
४. जिल्हा शल्य चिकित्सक (सर्व)
५. जिल्हा आरोग्य अधिकारी (सर्व)
६. मुख्य प्रशासकीय अधिकारी (सर्व)
७. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र -१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर.
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र -१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर.
९. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
१०. जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
११. सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन-१२), मंत्रालय, मुंबई.

- १२.वित्त विभाग (व्यव-१३) (सेवा-९), मंत्रालय, मुंबई.
- १३.मा.मंत्री/मा.राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे स्वीय सचिव.
- १४.प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे स्वीय सचिव.
- १५.सचिव (२) सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे स्वीय सचिव.
- १६.निवडनस्ती (सेवा-३).

प्रपत्र - अ

| अ.क्र. | प्राथमिक आरोग्य केंद्र | तालुका | जिल्हा |
|--------|------------------------|--------------|------------|
| १ | आनगाव | भिवंडी | ठाणे |
| २ | नशिराबाद (जळगाव) | जळगाव | जळगाव |
| ३ | दौलताबाद | औरंगाबाद | औरंगाबाद |
| ४ | अदावद (जळगाव) | चौपडा | जळगाव |
| ५ | आमठाणा | सिल्लोड | औरंगाबाद |
| ६ | येनगुर | उमरगा | उस्मानाबाद |
| ७ | खोलापूर | भातकुली | अमरावती |
| ८ | कासोडा (जळगाव) | एरंडोल | जळगाव |
| ९ | कान्हेरी सराप | बार्शीटाकळी | अकोला |
| १० | पाथरोट | चलपूर | अमरावती |
| ११ | लामजाणा | औसा | लातूर |
| १२ | नानंज | जामखेड | अहमदनगर |
| १३ | बी आरविहीर.ए. | अक्कलकुवा | नंदुरबार |
| १४ | ठोकी | उस्मानाबाद | उस्मानाबाद |
| १५ | वलांडी | देवरी | लातूर |
| १६ | पातुर | पातुर | अकोला |
| १७ | सावरगाव | मुखेड | नांदेड |
| १८ | वैराग | बार्शी | सोलापूर |
| १९ | पिंपळवाडी | पैठण | औरंगाबाद |
| २० | येवडा | दर्यापूर | अमरावती |
| २१ | साखरखेडा | सिंदखेड राजा | बुलढाणा |
| २२ | अर्धापूर | अर्धापूर | नांदेड |
| २३ | सिरसाळा | परळी | बीड |
| २४ | पाथरुड | माजलगाव | बीड |
| २५ | पिंपळगाव राजा | खामगाव | बुलढाणा |
| २६ | डोणगाव | मेहकर | बुलढाणा |
| २७ | हंडरगुळी | उदगीर | लातूर |
| २८ | हिवरखेड | पेल्हार | अकोला |
| २९ | हसनाबाद | भोकरदन | जालना |
| ३० | नळदुर्ग | तुळजापूर | उस्मानाबाद |

| अ.क्र. | प्राथमिक आरोग्य केंद्र | तालुका | जिल्हा |
|--------|------------------------|--------------|-----------|
| ३१ | डोंगरकडा | कळमनुरी | हिंगोली |
| ३२ | फुरसुंगी | हवेली | पुणे |
| ३३ | काळेकराड | कराड | सातारा |
| ३४ | नारंदा | कोरपणा | चंद्रपूर |
| ३५ | वडगाव | नांदेड | नांदेड |
| ३६ | चारठाणा | जितुर | परभणी |
| ३७ | आष्टी | परतुर | जालना |
| ३८ | वावंजळ | पनवेल | रायगड |
| ३९ | जावलाबाजार | औंधनागनाथ | हिंगोली |
| ४० | जैताणे | साक्री | धुळे |
| ४१ | सेवली | जालना | जालना |
| ४२ | राजापूर | हिंगणा | नागपूर |
| ४३ | कुंर्जवाडी | हवेली | पुणे |
| ४४ | पडघा | भिवंडी | ठाणे |
| ४५ | राणीसावरगाव | गंगाखेड | परभणी |
| ४६ | वळसंग | दसोलापूर . | सोलापूर |
| ४७ | शिरपूर | मालेगाव | वाशिम |
| ४८ | कुपटा | मानोरा | वाशिम |
| ४९ | लोणी काळभोर | हवेली | पुणे |
| ५० | आष्टगाव | राहता (नगर) | अहमदनगर |
| ५१ | नालवंडी | बीड | बीड |
| ५२ | मैनदर्गी | अक्कलकोट | सोलापूर |
| ५३ | धारताळे | राजापूर | रत्नागिरी |
| ५४ | धाणज बीके | कारंजा वाशिम | वाशिम |
| ५५ | देव्हारे | मंडणगड | रत्नागिरी |
| ५६ | शिव बीके | खेड | रत्नागिरी |
| ५७ | धाडबीके | राहता (नगर) | अहमदनगर |
| ५८ | दर्गापूर | चंद्रपूर | चंद्रपूर |
| ५९ | उसवद | चांदवड | नाशिक |
| ६० | चिंचणी | डहाणु | ठाणे |
| ६१ | जाम बाजार | पुसद | यवतमाळ |

| अ.क्र. | प्राथमिक आरोग्य केंद्र | तालुका | जिल्हा |
|--------|------------------------|--------|--------|
| ६२ | आष्टी (वर्धा) | आष्टी | वर्धा |